

## "Asia's Pioneering Hospitality Chain of Environmentally Sensitive 5 Star Hotels & Resorts"

03<sup>rd</sup> September 2024

To, Listing Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

To,
The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, C-1, Block G,
Bandra –Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

Code: 526668 Symbol:- KAMATHOTEL

ISIN: INE967C01018

Sub.: Compliance Under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sirs / Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, please find enclosed notice published in Newspapers intimating that 37th Annual General Meeting of the Company will be held on **Friday**, 27<sup>th</sup> **September 2024 at 11:30 AM** through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) and information regarding Book Closure and E-voting, in the following newspapers:

- a) Free Press Journal English Newspaper;
- b) Navshakti Marathi Newspaper.

Please take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Kamat Hotels (India) Limited

Nikhil Singh Company Secretary and Compliance Officer

Encl. a/a.

REGD OFF.: 70-C, Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400 099, India. Tel.:022 2616 4000, Fax : 022 2616 4203 Email-Id : cs@khil.com | Website: www.khil.com | CIN: L55101MH1986PLC039307











# Thane Municipal Corporation, Thane

### PUBLIC WORKS DEPARTMENT TENDER NOTICE

On line tender is invited UNDER SPECIAL GOVT Fund Thane 148 Assembly Constituency Making Road Concretization, UTWT, Doing of Borewell Providing and Laying Pipe Line and Doing Various civil works In TMC Limit. For 5 works Contractor against those penal action or deregistration action has been taken/ initiated by any Government/semi Government organization/ Public sector undertakings / Corporation /ULB, etc will not be allowed to participate in these tenders. Tender Notice & Tender Document will be available on National information Centre system website https://mahatenders gov.in on or before dt.03/09/2024 to dt.10/09/2024 up to 16.00 Hrs. Online tender shall be accepted on Website before dt.10/09/2024 16.00 hrs. The tender shall be opened after dt.11/09/2024 Hrs. in front of tenderer or their authorized representative.

TMC/PRO/PWD/404/2024-2025 Dt.02.09.2024

Executive Engineer, Pls visit our oficial web-site Thane Municipal Corporation

www.thanecity.gov.in

### TTI ENTERPRISE LIMITED

(CIN : L67120WB1981PLC033771)
Registered Office : Room No-822, 8th Floor, 4 Synagogue Street, Kolkata - 700001
Contact Details : +91 9460844169
Website : www.ttienterprises.com, Email Address: tti1711@gmail.com

NOTICE 43rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) hareholders of the Company may note that in compliance with applicable provisions c the Companies Act. 2013 ("**Act**"). General Circular No.14/2020 dated 8th April 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 22/2021 dated 15th June 2020, MCA Circular No. 33/2020 dated 28th September, 2020, MC/ Circular No. 39/2020 dated 30th December, 2020, MCA Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 and MCA Circular No. 20/2021 dated 08th December, 2021 and MCA Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 issued by the No. 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) on Monday, 30th September, 2024 at 11.00 A MEST to transcet the business that will be set forth in the Netice of the Medica 11:00A.M. IST, to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting n compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM ar Annual Report 2023-24 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email ids are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through the

The Notice of the 43rd AGM and Annual Report 2023-2024 will also be made available on the Company's website at www.ttienterises.com, the Stock Exchanges website at www.bseindia.com, and CSE at https://www.cse-india.com/and the NSDL's website at www.evoting.nsdl.com.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the Shareholders will nave an opportunity to cast their vote remotety or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Shareholders holding Shares in dematerialized mode and for Shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit erprises.com to obtain such details.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI listing Regulations, the Register of Members and share transfer book will remain closed from 24th Septembe 2024 to 30th September, 2024 (both days inclusive) for Annual General Meeting.

Shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send physical copies of AGM Notice and Annual Report to the Shareholders.

For TTI Enterprise Limited

Place : Kolkata Date : 02.09.24

Chandra Parkash Singh



**IDBI BANK LIMITED** Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7,Road No. 22, Wagle ndustrial Estate, MIDC, Thane(W), Thane Pin :400604

### [RULE 8(1)] POSSESSION NOTICE (For Immovable Property)

The undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation an Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interes inforcement) Rules, 2002 issued /published a demand notice calling upon the following rowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the recei for the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described in below table, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section

ttention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of tim vailable, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IDBI Bank Limited fo an amount mentioned below and interest thereon.

13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002. The borrower

Name Of The Borrower/ Co-Borrower/ Guarantor	Date Of 13(2) Notice/ Publication	Amount Claimed In Demand Notice (Rs.)	Date Of Symbolic Possession	Address Of Property
Shri Pramod Bhasker Shetty & Smt. Jayanti Bhasker Shetty	27.05.2024	Rs. 35,21,490/-	29.08.2024	To G CHSL Wing E Casa Rio Gold, Kalyan Shill Rd, Dombivali East Maharashtra 421204
Smt. Shalaka Suresh Sawant & Shri Suresh Krishna Sawant	27.05.2024	Rs. 23,12,912/-	29.08.2024	Flat No 401, 4 <sup>th</sup> Flr. Siddheshwar Bldg, Ayare Tukaram Ngr, Nr Tulip Tower. Dombivali East Maharashtra 421201
Simar Rochani	27.05.2024	Rs. 67,50,215/-	29.08.2024	Flat No. 1002, 1st Floor, Aster Wing, Blooming Garden, Nr Flower Lane, Ulhasnagar 3, Maharashtra 421003.

Place: Thane Date: 02-09-2024 Authorised Officer

# केनरा बैंक Canara Bank

### सिंडिकेट Syndicate

ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II: - 3rd Floor, Canara Bank Building Adi Marzban Street, Ballard Estate, Fort, Mumbai - 400 001 Tel No. 8655948019, Email – cb6289@canarabank.com

ION NOTICE [Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets an nforcement of Security Interest (Enforcement) Act, 2002 (SARFAESI) and n exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 08.04.2024 calling upon the borrowers/guarantors to repay the amoun nentioned in the notice being Rs. 1,11,21,994.49 (Rupees One Crore Elever akhs Twenty One Thousand Nine Hundred Ninety Four And Four Nine Paisa Only) within 60 days from the date of the receipt of said notice.
The Borrower / Guarantors / Mortgagers 1) M/s. Vidhi Dairy Private

imited and its Director 2) Mr. Anmol Shivaji Kante, 3) Mr. Santosl Parshuram Mahadik, having failed to repay the amount, notice is hereb iven to the borrower / guarantors and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein belon n exercise of powers conferred on him / her under Sub-Section (4) of ction 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforc Rules, 2002 on this the 30th day of August of the year 2024. The Borrowers attention is invited to the provision of Sub-section (8) of Section

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets The borrower and guarantors in particular and the public in general ar ereby cautioned not to deal with the property and any dealings with th property will be subject to the charge of the CANARA BANK, ARM II Brance or an amount of Rs. 1,17,01,372.49 (Rupees One Crore Seventeer Lakhs One Thousand Three Hundreds Seventy Two Rupees And Fou Nine Paise Only) as on 22.08.2024 and interest thereon.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** EMT of Residential Flat Situated at, Flat No. 7, 2nd Floor, F wing, A-3 Panchvati CHS Ltd , Survey No. 07, Hissa No. 01, S No. 9, Hissa No. 22F Marol Maroshi Road, near Vijay Nagar, Andheri (East) Mumbai - 400059. Sd/ Authorised Office Canara Bank Date: 30.08.2024

इंडियन बैंक Indian Bank 🛕 इलाहाबाद ALLAHABAD

ZO MUMBAI WEST, RECOVERY DEPARTMENT: - First Floor, B-wing, 101, Neo Vikram CHSL., Sahakar Nagar, New Link Road, Andheri (W), Mumbai-400 058.

MEGA E-AUCTION ON 18.09.2024, AT 10.00 A. M. TO 04.00 P. M. UNDER SARFAESI ACT 2002 "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS" through E-Auction platform provided at the website https://ebkray.in

APPENDIX-IV-A" [SEE PROVISO TO RULE 8 (6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Securi ty Interest (Enforcement) Rules, 2002. NOTICE is hereby given to the Public in General and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, th Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" o 18.09.2024 for recovery as follows:

DT. & TIME OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION:	
DI. & TIME OF DOCUMENT, PROPERTY & INSPECTION:	
17 00 2024 EDOM 10 00 A M TO 04 00 D M	

EARNEST MONEY DEPOSIT UPTO 17.09.2024 BETWEEN 10.00 A. M. TO 04.00 P. M.

S		Description of the Property (Status of Possession) Property ID	Amount of Secured Debt	Reserve Price (R. P.) Earnest Money Deposit (E. M. D.) upto 17.09.2024	Branch Address & Contact Details for Sale Details
<b>I</b> ,	Mr. Bipin Kumar	Flat No. 204, 2 <sup>nd</sup> Floor, B Wing, Abhinandan Building in Complex, Niityanand Nagar, Survey No. 157, Hissa No. 1, 2 of Village : Mira,	₹ 48,49,855/- (Rs. Forty Eight Lakhs Forty Nine Thousnd	R. P. : ₹ 59,00,000/- (Rs. Fifty Nine Lakhs Only)	143, Pauline Sister Society, Waterfield Road, Bandra West-400 050. • Branch : Bandra (West)
	Jha	Near St. Paul High School, Mira Road East, Tal. & Dist. Thane -401107  ★ Possession: Symbolic ● Property ID: IDIBBWBJ01.	Eight Hundred Fifty Five Only)	E. M. D. : ₹ 5,90,000/- (Rs. Six Lakhs Six Thousand Only)	Branch Head : Ashutosh Maurya     Mob. No. : 9651756106
	M/s. Mumbai	All that piece and parcel of the freehold immovable property situate at malgmated Gala No. 101 and 102 on 1 <sup>st</sup> Floor, G. P. H. No. 1702/G-101, building known as <b>Mahavir Complex</b> , situated at S. No. 6, Hissa No. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,	₹ 66,84,204/- (Rs. Sixty Six Lakhs	(Rs. Fifty Lakhs Only)	No. 1 to 4, Natasha Manor-`A`, Ground Floor, Chandavarkar Road Borivali (West)-400 092. Eksar Road
	Mattress & Co. (Borrower)	12, 13, S. No. 17, Hissa No. 3-P, S. No. 89, Hissa No. 8, 16 of Village: Val, Near Val Pada, Next to Krishna Complex, Bhiwandi, Thane-421302, in the name of Mr. Fenil Pankaj Bhimani. *Possession: Symbolic ●Property ID: IDIBBOWMM001	Eighty Four Thousand Two Hundred Four Only)	E. M. D. : ₹ 5,00,000/- (Rs. Five Lakhs Only)	Junction.  Branch: Borivali West Branch Head: Tejal Kumari Mob. No.: 98976754735
	Mr. Vijay Shalikaram	Flat No. 001, Ground Floor, G Wing, Building No. 5, EKTA 5/GSRA CHSL., Building Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Andheri	₹ 30,55,617/- (Rs. Thirty Lakhs Fifty Five Thousand Six	(Rs. Thirty Nine Lakhs Only)	CTS/31B Premier Emperor, Opp. to Awesome Heights, Ashok Nagar, Off Military Road, Marol.
	Johare (Borrower & Mortgagor)	(East) Mumbai-400 072. <b>★ Possession</b> : Symbolic <b>◆ Property ID</b> : IDIBMLVJ01	Hundred Seventeen	E. M. D. : ₹ 3,90,000/- (Rs. Three Lakhs Ninety Thousand Only)	<ul> <li>Branch : Marol</li> <li>Branch Head : Vikas Oraon.</li> <li>Mob. No. : 8976754766</li> </ul>

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Indian bank website (www.indianbank.co.in) or may contact as given above during office hour on an orking day or the service provider M/s. PSB Alliance (Ebkray), Helpdesk No. 8291220220, Email: support.ebkray@psballiance.com, Website: https://ebkray.in

Authorized Officer, Indian Bank

Note: This is also a notice to the Borrower / Guarantors / Mortgagors of the above said loan about holding of this sale on the al ed date and other details

**Central Bank of India** (Govt. of India Undertaking)

HEAD OFFICE: Chandra Mukhi, Nariman Point, Mumbai – 400 021 REGIONAL OFFICE: P-63, MIDC Satpur, Nashik - 422 007.

**E-AUCTION SALE NOTICE** 

"APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] Sale notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest(Enforcement) Rules, 2002 E Auction Date: 09.10.2024 Time: 12:00 Noon to 6.00 PM

Date of Inspection And time: 04.10.2024 Time: 12:00 Noon to 03:00 PM

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical / Symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of Central Bank of India, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 09.10.2024 for recovery of dues to the Central Bank of India from below mention Borrower(s) and Guarantor(s). The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Bid Increase Amount is displayed against the details of respective properties. **DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTIES:** 

Sr. No.	Name of the Branch & Borrower/s	Demand Notice Date & Due Amount	Description of Immovable Property	EMD Amount Bid Increase Amount
1.	Satpur Branch Borrower:- M/s Heramb Sales Corporation. Mr. Gokul Shrinarayan Pareek (Partner) Mr. Tilak Gokul Pareek (Partner) Mr. Manish Dilip Auti (Partner) (Deceased) Legal Heirs Mrs.Ashwini Manish Auti	20.01.2022 & Amount Rs.4,59,52,206.26 (Rs Four Crore fifty nine Lakh fifty two Thousand two Hundred six and paise twenty six only) +Interest and other charges	All the piece and parcel of property, Commercial premises at 2nd Floor, Reliance Anand Mall, Jail Road, Plt No. 17+18, Sr. No. 27-B/10 & 21 & 11, village Dasak, Tal and Dist. Nashik admeasuring 511.14 Sq. Mtrs. i.e. 5500 Sq. Ft Boundaries of Plot:-East:-By Jail Road West:-By plot No. 40 & 41 North:-By 930 Ft. Colony Road South:-By Plot No. 19, 37 & 38 Boundaries of Commercial Shop:-East:-As per approved Bldg. plan West:-As per approved Bldg. plan North:-As per approved Bldg. plan South:-As per approved Bldg. plan (Property is in Physical Possession with Bank)	Rs. 3,27,40,000.00 Rs. 32,74,000.00 Rs. 50,000.00
2.	Satpur Branch Borrower:- M/s J G Machine Tools Pvt Ltd. Mr. Shyambabu Ramsevak Gupta Mrs. Mrudula Shyambabu Gupta	28.01.2019 & Amount Rs. 1,32,99,657.29 (Rs. One crore thirty two lacs ninety nine thousand six hundred fifty seven and paise twenty nine only)	All that piece and parcel of property, Gala No. 6, on plot No. A-9/4, Ground + First Floor, Ambad Industrial Premises co-op. Society Ltd., Opp. Lokmat Press, MIDC Ambad, Nasik – 422010 Boundaries of the property:- East:- By Society Road West:- Plot No. A 9/3 South:- Plot No. A 9/1 North:- Gala No. 05 (Property is in Physical Possession with Bank)	Rs. 82,43,000.00 Rs. 8,24,300.00 Rs. 50,000.00

Statutory Notice under Rule 8(6) of SARFAESI Act : This is also a notice to the Borrower / Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2022 about

holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in secured creditor's website i.e. www.centralbankofindia.co.in OR bank's approved service provider's (auction platform). https://www.ebkray.in Interested bidder may contact Mr Anil Kumar Pandey, Dy. Regional Manager, Regional Office Nasik, Mob.No. 7798986454 or Branch Manager, Satpur Br. Mob No. 7798988773. Date: 31.08.2024 Place: Nashik

Authorized Officer CENTRAL BANK OF INDIA KAMAT HOTELS (INDIA) LIMITED CIN: L55101MH1986PLC03930

Regd. Office: 70-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (East), Mumbai - 400 099. Tel. No. 022-26164000, Website: www.khil.com, Email: cs@khil.com

NOTICE OF THIRTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 11.30 am IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the ordinary and special businesses as set out in the Notice of AGM. According to Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 20/2020 dated May 05, 2020, 10/2022 and subsequent circulars issued in this regard, the

latest being 09/2023 dated September 25, 2023 (hereinafter collectively referred

to as "Circulars"), allowed Companies to hold AGM through VC/OAVM. Hence, in compliance with these Circulars, the AGM of the Company will be conducted

through VC/OAVM, without the physical presence of the members. The procedure to join the meeting through VC/OAVM is provided in the Notice of AGM. Also, in terms of the aforesaid circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, the Annual Report and Notice are being sent only in electronic form to those shareholders whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants. The dispatch of Notice of AGM and Annual Report 2023-24 through emails has been completed on 02<sup>nd</sup> September, 2024. These documents are also available on the website of the Company at www.khil.com

and websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made

thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 37th AGM. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronics voting system of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in

Remote E-Voting Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut-off date i.e Thursday, 19th September, 2024, may cast their vote through electronically voting system from place other than the venue of AGM ("remote evoting") by using the electronic voting system of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in\_ The members are further informed that

(a) The ordinary and special businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means. The remote e-voting begins at 9.30 am (IST) on Tuesday, 24th September

2024 and ends on Thursday, 26th September, 2024 at 5.00 pm (IST). The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means

or at the AGM is Thursday, 19th September, 2024.

(d) Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Annual Report and Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e 19th September, 2024, may obtain login ID and password by sending a request at instameet@linkintime.co.in. However, if a person is already registered with Link Intime India Private Limited for remote e-voting, then the existing user ID and password may be used for casting the vote.

The members may note that (i) the remote e-voting module shall be disabled for voting after the date and time mentioned under point 'b' above; (ii) once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting; and (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM

The manner of remote e-voting at the AGM for members holding shares in physical mode or dematerialised mode or who have not registered their email addresses with the Company / Depository Participant, is provided in the notice of AGM and available on the Company's website at

Members holding shares in physical mode, are requested to get their email ids registered by writing to the Company at cs@khil.com and / or to Company's RTA at kyc@linkintime.co.in\_by providing Form ISR -1 quoting Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of both PAN card and Aadhar card). Members holding shares in dematerialized mode are requested to register /update their KYC, e-mail address / bank account details with their respective Depository Participants. (h) Manner of casting vote through e-voting:

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-

The manner of voting remotely ("remote e-voting") by members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.khil.com and on the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.

The facility for voting through electronic voting systems will also be made available at the AGM ("Insta MEET") and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to

at the AGM through Insta MEET The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company RTA, please refer to instructions given in the Notes to Notice of AGM.

Joining the AGM through VC / OAVM:
Members will be able to attend the AGM through VC / OAVM, through InstaMEET at https://instameet.linkintime.co.in\_Members are requested to carefully read Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

For any grievance regarding e-voting, the members may write to rnt,helpdesk@linkintime.co.in, Link Intime India Pvt, Ltd, C101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083 or contact at Tel: 022 49186000.

By Order of the Board of Directors For Kamat Hotels (India) Limited Place : Mumbai Date: 3rd September, 2024

Nikhil Singh Company Secretary & Compliance Officer **PUBLIC NOTICE** 

otice is hereby given that under instructions fro f (1) MR. AADIL NOORUDDIN HAVELIWALA, an adult, Mumbai, Indian Inhabitant residing 16, Jaldarshan, 51, Napeansea Road, Mumbai – 400036 (having 75% undivided share) nd (2) MRS. RABIA MUSLIM SURA, an adult, Mumbai, Indian Inhabitant residing at 557, Noble ouse, Flat No. 5, 18th Road, Khar (West), Mumbai - 400052 (having 25% undivided hare) to the undermentioned Shares and Premises.

ny person or persons having any claim, demand, share, right, title and/or interest of any ature whatsoever in the undermentioned Shares and Premises or any part thereof by way f any agreement/s, sale/s, transfer/s, mortgage/s, charge, lien, encumbrance/s, gift, bequest, lease, exchange, easement, right, covenant and condition, tenancy, right of occupancy signment, lease, sub lease, leave and license, partnership deed, loans, use, possessio artition, trust, inheritance, outstanding taxes and/or levies, attachment, injunction, decree, order ward, lispendens and/or by virtue of the original documents of title being in their ossession/custody or otherwise in any manner howsoever and whatsoever are required make the same known in writing, along with certified true copies of documentary proof, to e undersigned, having their office at 2nd floor, Bhagyodaya Building, 79, Nagindas laster Road, Fort, Mumbai- 400 023, within Ten (10) days from the date hereof, otherwise e investigation shall be completed without any reference to such claim/s, if any, and the ame shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

(Five) fully paid-up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 116 to 120 (both clusive) under Share Certificate No. 24 issued on 1st December, 1972 by Jal Darshan Co-op sg. Soc. Ltd. registered under No. BOM/HSG/1694 of 1969 dated 31-05-1969 and consequentia enefits including rights in Flat No. 16 on the First floor in Building No. 4 of building know s "Jal Darshan" constructed on land bearing Cadastral Survey No. 444 of Malabar and umballa Hill Division in the Registration District and Sub District of the Island City of lumbai and situated at 51, L. Jagmohandas Marg (Napeansea Road), Mumbai – 400 036.

FOR M/S. MARKAND GANDHI & CO.

Dated this 03rd day of September, 2024

(Partner) Advocates & Solicitors

[Tanvi Gandhi]

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that we, on behalf of our clients, are nvestigating the title of the persons mentioned in the Schedule nereto having address in Flats in the Building known as Kshema Co - operative Housing Society Ltd." situated on land bearing Plot Nos. 59 and 60, T.P.S. VI, Santacruz, admeasuring 647 and 650 sq. yards, respectively in Mumbai Suburban District, Mumbai -400 054, who intend to sell to our clients, the immovable property being Flats more particularly described in the Schedule hereunder written, hereinafter referred to as the "Property", free from all encumbrances, laims and demands.

Any person or persons having any share, right, title, interest, claim, or demand against or to the Property mentioned in the Schedule whether by way of sale, share, assignment acquisition, partition, bequest, charge, gift, exchange encumbrance, lease, tenancy, license, mortgage, lien, transfer rust, inheritance, easement, succession, order / decree udgment of any Court, encumbrance, option agreement or my kind of agreement or otherwise whatsoever in, to or upon the Property or any part thereof are hereby required to give notice of the same in writing alongwith supporting documentary proof based on which such claim is being raised, to the undersigned at 61-62, Free Press House, 6th Floor, 215 Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 within 14 (fourteen) days from the date hereof, after which, any such right, claim or demand, if any, shall be considered as waived and abandoned.

#### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Description of the said Premises)

All that Premises being Flats bearing numbers and

admeasurement as mentioned in table below in the Building nown as "Kshema Co - operative Housing Society Ltd. situated on land bearing Plot Nos. 59 and 60, T.P.S. VI Santracruz, in the Registration District of Mumbai Suburban, Mumbai - 400 054, along with shares bearing distinctive mentioned below in "Kshema Co - operative Housing Society td." issued under Share Certificate mentioned hereinbelow Sr. Flat Name of Person whose Carpet Distinctiv Share

	No.	No.	title is being investigated	Area (sq.ft.)	e Share Nos.	Certificat e Number (Old/New)
Γ	1.	B-1	Mrs. Juthika Mukherjee	598	096-100	20/41
ľ	2.	B-3	Mrs. Dipti D Kothari	600	081-085	17/24
Γ	3.	B-4	Mr. Varghese Chacko	627	051-055	11/39
Γ	4	B-5	Mrs. Deanne Singhal	602	046-050	10/46
Γ	5.	B-7	Mrs. Smita M Hede	603	086-090	18/33
	6.	A-1	Shrikant C Bagul (50%) and Mandar C Bagul (50%)	620	101-105	21/48
	7.	A-2	Muzzammil Asad Shaikh (30%) Mazhar Irfan Shaikh (30%) Saleem Raza Shaikh (30%) and Nusrat Jahan Khan (10%)	602	091-095	19/47
Γ	8.	A-3	M G Menon	600	011-015	3/NA
Γ	9.	A-4	Surendra G Dedhia	605	066-070	14/40
	10.	A-6	Rachel Cherian	602	026-030	6/41
Γ	11.	A-7	Ashok Panjwani	606	001-005	1/35
Γ			Kanchan Panjwani			
l	12.	A-8	Nilesh K Dedhia and Nimeshkumar K Dedhia	648	056-060	12/56
Γ	13.	A-9	Swarop N. Wagle	608	061-065	13/37
ſ	14.	A-10	Sriram lyer	612	016-020	4/49
ľ	15.	A-11	Mrs. F.A. Fernandes	653	076-080	16/22
l			Dated this 3rd day of 9	Sentemb	ner 2024	

Dated this 3rd day of September, 2024.

For M/s. Dhruve Liladhar & Co. Vikrant Shetty (Partner)

Advocates, Solicitors & Notary



### K. E. M. HOSPITAL, PAREL, MUMBA1-400012. **E-TENDER NOTICE**

No. KEMH/ 2936 /AEME Dated.- 31.08.2024

This is an E-Tender Notice. The Municipal Commissioner of Greater Mumbai invites E-Tender for the following work on "Item rate basis".

Sr. No.	Name of the work	Earnest Money Deposit	Bid Start Date & Time	Bid End Date& time
1	2	3	4	5
1	Strengthening and maintenance of engineering services by establishing facility management for the various post at K.E.M. Hospital.  Tender ID- 2024_MCGM_1078146	39000/- @1%	03.09.2024 (17:OOHrs)	10.09.2024 (17:00 Hrs)
2	Strengthening and maintenance of engineering services by establishing facility management for the post of Electrician at K.E.M. Hospital.  Tender ID- 2024_MCGM_1078147	31000/- @1%	03.09.2024 (17:00Hrs)	10.09.2024 (17:00 Hrs)
3	Eligibility criteria (Packet 'A')	11.08.2024	17:30	Hrs
4	Technical Bid (Packet 'B')	11.08.2024	17:45	Hrs
5	Commercial Bid (Packet 'C')	Д	s Per schedule	

The intending tenderer shall visit the at (http://manatenaer.gov.in) tor rurtner details of the tender. Tenders shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the (http://mahatender.gov.in) portal only. No corrigendum will be published in the local newspapers.

The tender documents will not be issued or received by post.

Sd/-Dean (K.E.M. Hospital)

PRO/1129/ADV/2024-25 Let's together and make Mumbai Malaria free



# 📵 **၉၈၆** Housing

जोडपत्र -IV-ए स्थावर मिळकती/तीं चा ई-लिलाव-जाहीर विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) ला परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तां

नोंद. कार्यालय : १वा मजला, अंतरिक्ष भवन, २२ कस्त्रवा गांधी मार्ग, नवी दिल्ली-११०००१. फोन : ०११-२३३५७१७१, २३५५७१७२, २३७०५४१४. वेबसाईट : १ ता. का.: मुंबई-अंधेरी: २ आणि ३, तळमञला, बाबा हाऊस, प्लॉट क्र. ८६, बी.एल. बजात रोड, डब्ल्युईएब मेट्रो स्टेगन जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, बोईसर: २वी, दुस्ता मजला, असेय पार्क, नवापुर रोड, बोईसर (ऐक्स्म), महाराष्ट्र-४०५०, रुठा १०४, दुस्ता मजला, देव कॉपॉरा, श्री गणेश मंदिर मार्ग, कॅडबरी जंक्शन, ईस्टर्ग एक्सप्रेस हायबे, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०१, कल्याण: कार्यालय क्र. २-३, तिसरा मजला, स्वामी तिर्थ बिल्डिंग क्र. ५, शेलार पार्क, खडकपाडा सकेल जवळ, कल्याण

पश्चिम), महाराष्ट्र-४२१३०१. 

कर्ज क्र., कर्जदार/	मागितलेली रक्कम आणि तारीख	कब्जाचे	गहाण मिळकतीचे	राखीव किंमत	इ. अ. र.	बोली सादर	बोली	निरीक्षणाची	लिलावाची	ज्ञात भार/ कोर्ट केसेस
सह-कर्जदार/ जामीनदार/ कायदेशीर वारस यांचे	आाण ताराख (बी)	स्वरूप (सी)	ਕਗੱਜ (ਤੀ)	(स. किं .) (ई)	(रा. किं. च्या १०%)	करण्याची अंतिम तारीख	वाढावण्याचा दर	तारीख आणि वेळ	तारीख आणि चेळ	काट कसस असल्यास
(y)	(/	()	(3.)	(4)	(एफ)	(जी)	(एच)	(आय)	(जे)	(के)
एचओवु/केएलएन/१९१८/६०३५०९ शेख मुजीबूर रहमान/ मुमताज बेगम अब्दुल करीम शेख/मीहम्मद शेख/अब्दुल करीम शेख	१९७६६०५.४६ आणि १७-११-२०२१	प्रत्यक्ष	२०५, टाईप १, विंग बी, मॉर्निंग, प्लॉट धारक गट क्र. १२७/३, गाव धामोटे, उमा नगर जवळ, माय स्काय रेसिडेन्सी, पेशवाई रोड लगत, नेरळ पू., कर्जत, कर्जत, महाराष्ट्र, भारत-४१०२०१.	ह. ९०९,०००	ह. ९०९००	१८.९.२०२४	₹. १००००	०२-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दस्म्यान	माहित नाही
एचओयु/केएलएन/१२१ ७/४६२१ ४२ ज्योती कुरील/रोहित नवलिकशोर सिंह	२७१७४१५.०० आणि १२-०३-२०१९	प्रत्यक्ष	६.०, तळ, बी२, प्रेम नारावण रेसिङेन्सी, प्रेम नगरी-आटगाव रेल्वे स्टेशन जवळ, मुंबई नाशिक हायवे लगत, आटगाव-पू., आटगाव रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४३१००७.	रु. १,१९७,०००	ह. ११९७००	१८.९.२०२४	रु. १००००	०३-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दसम्यान	माहित नाही
एचओयु/टीएचए/१ ०१ ९/७५०१ ४२ बाबासाहेबजवानखेडे/स्नेहिकाजनार्दन	२१३२९५२.३० आणि १७-०७-२०२१	प्रत्यक्ष	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, विंग सी१, दीप आंगण, वळिवली बदलापूर पूर्व, बदलापुर, महाराष्ट्र-४२१५०३, ठाणे, भारत.	₹. १,५३९,०००	ह. १५३९००	१८.९.२०२४	₹. १००००	०५-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दसम्यान	माहित नाही
एनएचएल/जीएचकेपी/०९१ ८/५७६९२७ थालोनिकरपौल/लाली पौलथालोनिकारा	३५३३२२७.२५ आणि १९-०७-२०१९	प्रत्यक्ष	कार्यालय क्र. ३, १ला मजला, शिवम पार्क सीएचएसएल., प्लॉट क्र. २५, सेक्टर २१, नेरूळ नवी मुंबई, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र, भारत ४००७०६.	₹. २,४८७,०००	₹. २४८७००	१८.९.२०२४	रु. १००००	०२-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दरम्यान	माहित नाही
एचओयु/वीआरआर/०९२१/९१२१६८ पूजा गणेश जेठा/गीता राजू राजपूत	२७२४२२४.९९ आणि ०८-०५-२०२३	प्रत्यक्ष	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, डी विंग, विनय युनिक बिल्डिंग क्र. १७, ग्लोबल सिटी, बिरार पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१३०३.	रु. २,६५५,०००	ह. २६५५००	१८.९.२०२४	₹. १००००	१०-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दस्म्यान	माहित नाही
एचओयु/एनएवी/०६१८/५४०८४८ सुनील कुलकर्णी / निक्की सुनील कुलकर्णी	२४३२८७०.११ आणि २४-०६-२०२१	प्रत्यक्ष	फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, सी विंग, मनोरमा नगर, स.क्र. १३, हि.क्र. १ भा., गाव कुळगाव, अंबरनाथ, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४२१५०१.	₹. ३,०३७,०००	₹. ३०३७००	१८.९.२०२४	रु. १००००	११-०९-२०२४ दु. १२:३० ते दु. ०४:०० दरम्यान	१९.०९.२०२४ दु. ०१:३० ते दु. ०३:०० दसम्यान	माहित नाही

प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत प्रयोज्य अशा द. सा. १८% दराने पुढील व्याज, आलेले अनुषंगिक परिव्यव, खर्च, आकार इ. सह एकत्रित. \*\* पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुती माणे रकाना क्र. 'के' मध्ये जाहीर केलेल्या व्यतिरिक्त उपरोक्त स्थावर/तारण मत्तांच्या संबंधात अन्य कोणतेही भार/दावे नाहीत. पुढे, असे भार यशस्वी खरेदीदार/बोलीदारांनी त्याच्या/तिच्या कडूनच भरावयाचे/प्रदान करावयाचे आहेत. संभाष्ट

तमाण काला क्र. क मध्य जातुर अराज्या ज्याचार व्यवस्था त्याच्या व्यवस्था विवस्था विवस्

. संभाव्य खरेदीदार/बोलीदार आणि इच्छक पक्षकार यांनी स्वतंत्रपणे पीएनबीएचएफएल कडे उपलब्ध असलेल्या त्या संबंधीच्या हक्काच्या दस्तावेजांच्या हक्का प्रते मर्यादित न राहता त्यासह रकाना क्र. 'के' मध्ये दिलेल्या प्रमाणे कोणत्याही पारित केलेल्या आदेश/कार्यवाहीतील युक्तीव ्र. चे अवलोकन करावे आणि तिविदा (बोली अर्ज प्रपत्र सादर करण्यापूर्वी किंव मानता देग्यापूर्वी सर्व बावतीत स्वतःचे समाधान करून प्यावे, बोलीताराना बोली फार्म सह या लिलावाच्या अटी आणि त्रतिवर स्वाक्षरी करावी लागित. ३. कृपया सूचना प्यावी की, सिन्दुरीटी इंटरेस्ट (एन्फोस्मेंट) नेवम, २००२ च्या नियम ९(३) च्या अटीनुसार, बोलीदार/खरेदीदार यांनी विक्री किंमतीच्या २५% (झसारा अनामत समाविष्टीत) त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी पूर्वी भरणे कायदेशीर आवश्यकता आहे. सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) नियम, २००२ च्या निवम ९(३ ता अनुसरून तारण धनकोंकडे विक्रीच्या किंमतीच्या २५% प्राप्त झाल्यानंतरच बोलीदाराच्या बाजने विक्री निश्चित करू शकेल. विक्री मोबदल्याच्या उर्विरित ७५% खोदीदाराने विक्री निश्चित पत्राच्या पोचच्या तारखेपासुन १५ दिवसांच्या आत खोरीदारांनी देेऊ केले पाहिजे आणि भर त्रापा कसु केत्यास, मिळकत (ताण मनेची पूर्विकी होईल. ४. मे. सीर इंडिया प्राच्छेट लिमिटेड हे ई-लिलावा मार्फत विक्री आयोजित करण्यात प्राधिकृत अधिकाऱ्याना सहाव्य करतील ज्याचे कांपीर कार्यालव आहे येथे प्लॉट क्र. ६८, ३स मजला, सैक्टर ४४ इसाव, हरियाणा १२२०३, वेबसाईट - www.bankeauctions.com. मिळकतीचे निरीक्षण करण्याबावत किंवा बोली दस्तावेज मिळवण्याबावत आणि कोणताही अन्य चौकशी किंवा नोंदणीकरता कोणत्याही मदतीसाठी तुम्हाला मनोजकुमार सोळकी, संपर्व priक १८०० १२० ८८००, ईमेल: auction@pnbhousing.com येथे पीएनबीएचएफएल ची प्राधिकृत व्यक्ती यांचेशी समन्वय साधावा लागेल किंवा www.pnbhousing.com पहावी लागेल.

सही / - प्राधिकृत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

# SBI State Bank of India

ठिकाण : मुंबई, दिनांक : ०१.०९.२०२४

होम लोन सेंटर घाटकोपर :- १ ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाउंड, मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६दूर. क्र. : ०२२-२५००९०१०/२३/५०/३६

मागणी सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदार/संचालक/हमीदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर आणि कर्ज नॉन परफार्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना त्यांना जारी करण्यात आल्या होत्या, परंत त्या न बजावता परंत आल्या म्हणून सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने याद्वारे त्यांना कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/ हमीदाराचे नाव आणि पत्ता	मिळकतीचा तपशील/ अंमलबजावणी करण्यायोग्य तारण मत्तेचा पत्ता	सूचनेची तारीख	एनपीएची तारीख	थकबाकी रक्कम (सूचनेच्या तारखेरोजीस)
8	श्री. मयूर विजय शिर्सेकर	मिळकतीचा पत्ताः श्रीमती शरद मयूर शिर्सेकर फ्लॉट क्र. ००१, तळमजला, हिमालय लोकधारा को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., लोकधारा कॉम्प्लेक्स, लोकधारा कॉम्प्लेक्स फेज २ जवळ, तिसगाव, कल्याण पूर्व-४२१३०६.	१६.०८.२०२४	१३.०८.२०२४	रु. ३७,०१,२०४.०० (रुपये सदतीस लाख एक हजार दोनशे चार मात्र) १६.०८.२०२४ रोजीस
7	श्री. विवेक जोशी सौ. भार्गवी विवेक जोशी	फ्लॅट क्र. १३०४, १३वा मजला, विंग- २, गोदरेज प्राइम, सहकार नगर २, रोड क्र. १, चेंबूर एम (वॉर्ड) पश्चिम, कुर्ला- ४०००७१.	०६.०८.२०२४	03.0८.२०२४	रु. १,८५,६०,९३२ (रुपये एक करोड पंच्याऐंशी लाख साठ हजार नऊशे बत्तीस मात्र) ०६.०८.२०२४ रोजीस
ş	श्री. होटू भागचंद दरयानी सौ. निशा होटू दरयानी	फ्लॅट क्र. ३१०२, ३१ वा मजला, टॉवर सी. एटर्निया बिल्डिंग, सीआयएस क्र. ५४३, आयबीएस रोड, गाव नाहूर, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८०	१९.०८.२०२४	१८.०८.२०२४	रु. १,९६,२१,१५२/ – (रुपये एक करोड श्याण्णव लाख एकवीस हजार एकशे बावण्ण मात्र) १९.०८.२०२४ रोजीस
8	सौ. सुलभा अजिंक्य कोरगावकर	फ्लॅट क्र. २७०४, २७ वा मजला, इमारत ७, रौनक सिटी, सेक्टर IV, वाडेघर, कल्याण, जिल्हा ठाणे, पिन-४२१३०१	२३.०८.२०२४	२१.०८.२०२४	रु. १४,३८,२२६/- (रुपये चौदा लाख अडतीस हजार दोनशे सव्वीस मात्र) २३.०८.२०२४ रोजीस

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात येत आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सदर सूचनेच्या ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भातील ॲक्टच्या कलम १३ च्या उप−कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्या द्वारे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेली पूर्वीची सूचना मागे घेतली आहे आणि अप्रभावी म्हणून गृहित धरली जाईल.

दिनांक : ०४.०९.२०२४ प्राधिकृत अधिकारी, ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक ऑफ इंडीया (भारत सरकारचा उपक्रम)

मुख्य कार्यालय : चंद्रमुखी, नरीमन पॉईंट, मुंबई – 422 021.

क्षेत्रीय कार्यालय : पी -63, एमआयडीसी, सातपूर, नाशिक - 422 007.

अचल मालमत्तेच्या विक्रीची विक्री सूचना

परिशिष्ठ 4 "अ" रूल 8(6) पहावे अचल मालमत्तेच्या विक्रीची विक्री सुचना ई-लिलाव दिनांक. 09/10/2024 वेळ दुपारी 12:00 ते 6:00 वाजेपर्यंत मालमत्ता बघण्याची दिनांक व वेळ : 04/10/2024 वेळ दुपारी 12:00 ते 3:00 वाजेपर्यंत

सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शीयल ऑसेंटस ऑन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट 2002 (सरफेसी ऑक्ट) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल 2002 हा रूल नंबर 8(6) नुसार सोबत वाचावा. त्यानुसार ई-लिलावाद्वारे अचल मालमत्तेच्या विक्रीची विक्री सचना.

तमाम जनतेस या नोटिसीद्वारे सुचित करण्यात येते की, खालील प्रकरणातील बँकेचे देणे वसुल करण्यासाठी कर्जदार व जामिनदारांना या नोटीसीद्वारे बँकेचा बोजा असलेल्या खालील मालमत्ता सांकेतीक किंवा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी नोटीस टेण्यात आली आहे. खालील नमद मालमत्ता ई-लिलावात '**जगी आहे तगी आहे.'. 'जी आहे तीच आहे' आ**णि **'जी काही आहे ती'** या तत्त्वावर दि.09.10.2024 रोजी प्राधिकृत अधिकारी वसूली करणार आहे. या मालमत्तासाठी राखीव किंमत आणि अनामत रक्कम खालील प्रमाणे दर्शविण्यात आली आहे.

अचल मालमत्तेचे विवरण :

क्र.	शाखेचे नांव व कर्जदाराचे नांव	डिमांड नोटीस दिनांक आणि बाकी रक्कम	मालमत्तेचे विवरण	राखीव किंमत अनामत रक्कम वाढीव बोली रक्कम
1.	सातपूर शाखा कर्जदार – मे.हेरंब सेल्स कॉर्पोरेशन श्री. गोकुळ श्रीनारायण पारेख (पार्टनर) श्री. टिळक गोकुळ पारेख (पार्टनर) श्री. मनिष दिलीप औटी (पार्टनर) (मृत) कायदेशीर वारस सौ. अश्विनी मनिष औटी	दिनांक 20.01.2022 रू. 4,59,52,206.26 (अक्षरी रू. चार कोटी एकोणसाठ लाख बावन्न हजार दोनशे सहा रूपये आणि सव्वीस पैसे मात्र) + व्याज + चार्जेस	मालमत्तेचा सर्व भुभाग मालमत्ता – व्यावसायिक मालमत्ता, ररा मजला, रिलायन्स आनंद मॉल, जेल रोड, प्लॉट नं.१७+१८, सर्व्हें क्र.२७-ब/१०, आणि २१ आणि ११, गांव दसक, तालुका आणि जिल्हा नाणिक, क्षेत्रफळ ५११.१४ स्क्वे.मी. म्हणजे ५५०० स्क्वे.फुट, प्लॉटचो चतुःसिमा खालीलप्रमाणे – पुर्वेकडे – जेल रोड पश्चिमेकडे – प्लॉट क्र. ४० आणि ४१ उत्तरेकडे – ३० फुटी कॉलनी रस्ता दक्षिणेकडे – प्लॉट क्र. १९, ३७ आणि ३८ व्यावसायिक शॉप चतुःसिमा खालीलप्रमाणे – पुर्व – बिल्डींग प्लॅन मंजूरीनूसार पश्चिम – विल्डींग प्लॅन मंजूरीनूसार उत्तर – विल्डींग प्लॅन मंजूरीनूसार दक्षिण – विल्डींग प्लॅन मंजूरीनूसार दक्षिण – बिल्डींग प्लॅन मंजूरीनूसार दक्षिण – बिल्डींग प्लॅन मंजूरीनूसार (मालमत्ता प्रत्यक्ष बॅकेच्या ताब्यात)	<u></u> 表. 3,27,40,000.00 <u></u> 表. 32,74,000.00 <u></u> 表. 50,000.00
2.	सातपूर शाखा कर्जदार – मे.जे. जी. मशिन टुल्स प्रा.लि. श्री. शामवाबु रामसेवक गुप्ता श्री. मृदुला शामवाबु गुप्ता	दिनांक 28.01.2019 रू. 1,32,99,657.29 (अक्षरी रू. एक कोटी बत्तीस लाख नव्यान्नव हजार सहाशे सत्तावन रूपये आणि एकोणतीस पैसे मात्र) + व्याज + चाजेंस	मालमत्त्तेचा सर्व भुभाग मालमत्ता – गाळा क्र.६, प्लॉट क्र. ए-१/४, तळमजला+ पहिला मजला, अंबड औद्योगिक वसाहत को.ऑप. सोसायटी लि., लोकमत प्रेस समोर, एमआयडीसी, अंबड, नाशिक – ४२२०१०., मालमत्ता चतुःसिमा खालीलप्रमाणे – पुर्वेकडे – सोसायटी रस्ता पश्चिम – प्लॉट क्र. ए९/३ दक्षिण – प्लॉट क्र. ए९/१ उत्तर – गाळा नं.०५ (मालमत्ता प्रत्यक्ष बॅंकेच्या ताब्यात)	<u></u> 転. 82,43,000.00 <u></u> 転. 8,24,300.00 <u></u> 転. 50,000.00

मालमत्तेच्या विक्रीसाठी लिलाव ठेवण्याबाबत ही देखील नोटीस आहे. ई-लिलावाची सेवा प्रदाता पोर्टलमध्ये ई-लिलावाबद्दल ऑनलाईन प्रात्यक्षिक / प्रशिक्षण देखील प्रदान करेल. विक्रीची सामान्य अटी व शर्ती असलेली विक्री सूचना बँक वेबसाइट्स / वेबपृष्ठ पोर्ट्ल

https://www.centralbankofindia.co.in र्किंवा https://www.ebkray.in वर उपलब्ध आहे. इच्छुक बोलीदार श्री.अनिल कुमार पांडे, मुख्य व्यवस्थापक, रिजेनल ऑफिस (आरे.ओ) नाशिक मो. नं. 7798986454 किंवा शाखा व्यवस्थापक, सातपूर शाखा मो. नं. 7798988773.

दिनांक : 31.08.2024 ठिकाण : नाशिक

(कुठल्याही शंका निरसनासाठी इंग्रजीमधील मुळ नोटीस वाचावी)

अधिकत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडीया

प्राधिकृत अधिकारी, (मे. पीएनबी हाऊसिंग फाय

(a) pnb Housing

नोंदणी. कार्यालय : ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली–११०००१, दूरध्वनी :– ०११–२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, वेबसाईंट: w शाखा कार्यालयः २रा मजला, इलेक्ट्रिक मॅन्यन, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रमादेवी, मुंबई, महाराष्ट्र ४०००६६, शाखा कार्यालयः २०३ आणि २०४-ए, दुसरा मजला, बेस्टर्न एज-१, डब्ल्युई हायवे जवळ, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००६६, शाख कार्यालयः कार्यालयः कार्यालयः कार्यालयः कार्यालयः कार्यालयः कार्यालयः कार्यालयः

टायझेशन अँण्ड सिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे चॉटर III च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रुल्स, २००२ चा नियम ३(१) अन्वये सूचना, तारखेनुसार सुधारणा

आम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (यानंतर 'पीएनबीएचएफएल' असा उद्लेख) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उद्लेख) च्या चॅप्टर ॥। च्या कल ्रेति अन्यये आणि प्रभादेवी कार्यालय येथे स्थित रस मजला. इलेक्ट्रिक मंत्रम, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र–४०००२५ द्वारे आमचे मुंबई कार्यालय येथे स्थित ऑफिस क्र. २ आणि ३, तळमजला, बाबा हाऊस, प्लाटे क. ८६, बी आये बजाज रोड बेह मेट्रो स्टेशन जवळ, अंथेरी (पूर्व), मुंबई४०००१३ द्वारे आमचे बोरिवली कार्यालय येथे स्थित २०३ आणि २०४–ए, दुसरा मजला, वेस्टर्न एज-१, डक्ल्युई हायवे जवळ, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई४०००१३ द्वारे आमचे बोरिवली कार्यालय येथे स्थित २०३ आणि २०४–ए, दुसरा मजला, वेस्टर्न एज-१, डक्ल्युई हायवे जवळ, मागाठाणे, बोरिवली (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००६६ मागणी स्वना निर्मामत केली आहे. सदर मागण सुचना तुम्ही सर्व खालील कर्जदार/सह कर्जदार/हमीदार यांना आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तुमचे खाते हप्ते/व्याजाच्या थकवाकीचे प्रदान न कल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/नंशनल हाऊसिंग बैक यांच्या निर्देशानुसार नॉन परफॉर्मिंग असेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. मुदलचे हमे, व्याज इ. चे तुम्ही कबूल केल्याप्रमाणे प्रदान करण्यात तुम्ही कसूरवार ठरले आहात. थकीत रककम खाली नमूद करण्यात आली आहे. पुढे आम्हाला सकारण असे वाटते की, तुम्ही मागणी सूचनेच्या सेनेस टाळाटाळ करीत आहात आणि त्यामुळे मागणी सूचनेची सदर प्रसिध्दी, जी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयेसध्दा आवश्यक आहे. तुम्हाला तारखेपयैत व्याज आणि प्रभारासह वरील सदर रक्कम सदर मागणी सुचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत पीएनबीएचएफएलला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसुरवार ठरल्या

पीएनबीएचएफल कर्जदार आणि हमीदाराच्या ताण मत्ताचा कव्या घेण्यसह ताल्ण मत्ताच्या कोणत्याही एक किंवा अधिक सर्वाविरोधात सदर अंक्टच्या कल्म १३(४) च्या कोणत्याही किंवा सर्व तातुर्दीनवें आवश्यक कारावाई करेल. तुमचे लक्ष सिक्युरिटायक्षेशन अँण्ड फिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाश्यियल अँसेटस् अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटो इंटोस्ट अँकट २००२ च्या कल्म १३ च्या पोटकलम (८) च्या तातुर्दीकडे वेघण्यात येत आहे. ज्या अन्वये तुम्ही जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरफाक निवंदा मागवून किंवा खाजगीरित तरण मत्तेच्या विक्रीकरिता सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत पीएनबीएचएफलद्वारे उपार्जित सर्व परिज्यद, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकवाकी रक्कम प्रदान करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक, प्रस्ताव मागवून किंवा खाजगीरित्या तारणमत्तेच विक्रीकरिता सुचनेच्या प्रकाशनापूर्वी पीएनबीएचएफएलद्वारे उपार्थित परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकित संपूर्ण थकवाकी रक्कम चुकती केली नाहीत तर तुम्ही त्यानंतर तारण मत्तेच्या विमोचनासाठी हकदार राहणार नाही, पुढे, तुम्हाला वरील सदर तारण मत्ता विक्री, भाडेपङ्काच्या मार्गाने किंव

कर्ज खाते क्र.	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव/पत्ता	हमीदाराचे नाव व पत्ता	गहाण मिळकत(तीं)	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेच्या तारखे रोजीस थकबाकी रक्कम
एचओयु/पीआरर्ड व्ही/०७१९/७२४ ९३२ शाखाः प्रभादेवी		एनए	ऑर्किड विंग एम, ३, ३०३, पतावा ऑर्किड विंग ए टू ओ, सर्लें क्र. १३९, हिस्सा क्र. ए आणि रची, सर्लें क्र. २० हिस्सा क्र. ए बी आणि सी, गाव खोनी, ठाणे, महाराष्ट्र–४२१२०४, इंडिया	१९.०८.२४	रु. २७,८७,५८१.६३/- (रुपये सत्तावीस लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि त्रेसष्ट पैसे मात्र)
एचओयु/पीआरर्ड व्ही/०९२०/८१४ १२१ शाखाः प्रभादेवी		एनए	मिळकत धारक फ्लॅट क्र. १०२, मोजमापित २२५ ची. फू. चटई/बिल्ट अप क्षेत्र, १ला मजला वर, बी बिंग, साई सदन, शास्त्री नगर, बाळ राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम-४०००८०, मुंबई, आणि फ्लॅट क्र. १०१, मोजमापित २२५ ची. फू. चटई क्षेत्र, १ला मजला, बी बिंग, साई सदन, शास्त्री नगर, बाळ राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८०, महाराष्ट्र.	१६.०८.२४	रु. १,१२,१२,३७५.८२/- (रुपये एक कोटी बारा लाख बारा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि ब्याऐंशी पैसे मात्र)
एचओयु/एमयुएम / ०५१८/५२६१११ शाखाः मुंबई	गाव, साकीनाका, मुंबई-४०००७२, महाराष्ट्र. (२) डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स लि., प्लॉट क्र.बी-५, पोर्ट बी	एनए	कासा एड्डियाना विंग बी, ८.०, ८०१.०, दी सेंटर डाउन टाऊन, स्पेशल टाऊनिशप प्रोजेक्ट येथे गाव खोनी आणि अंतलीं, कत्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३, इंडिया	१७.०८.२४	रु. ७८,४४,३३३.८८/- (रुपये अठ्ठ्याहत्तर लाख चव्वेचाळीस हजार तीनशे तेहतीस आणि अठ्ठ्याऐंशी पैसे मात्र)
एचओयु/बीआस्व हीएल/ ०३२१/८६८२२३ शाखाः बोरिवली	कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१, महाराष्ट्र. पुंडिलिक तुळशीराम सोनकांवळे (सह कर्जदार) तुळशीराम सोनकांवळे यांचा मुलगा (१) आम्रपाली चाळ, आकुर्ली रोड, क्रांती नगर, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१, महाराष्ट्र.		जिमन धारक सल्हें क्र.२७, हिस्सा क्र.१/ए ते १/सी, ७, १/ए (भाग), ३, ५/बी, ५/ए, ६, सल्हें क्र.३५, हिस्सा क्र.२(भाग), सल्हें क्र.३३, हिस्सा क्र.२ ते १९, येथे स्थित गाव पापटेभी, तालुका आणि जिल्हा पालघर- ४०१४०४ वर बांधकमित युनायटेड रोजेंसी आशा ज्ञात बिल्डिंग मधील तळ मजला वर विंग डी, बिल्डिंग टाईप जे-१ मिळकत धारक फ्लॅट क्र.००१ मोजमापित ३२.०८ ची.मीटर्स क्षेत्र.	<b>१</b> ७.०८.२४	रु. १३,८४,९५४.५४/- (रुपये तेरा लाख जौन्याएँगी हजार एकशे चौपन्न आणि चौपन्न पैसे मात्र)
एनएचएल/पीआर डीव्ही/ १०१९/७४८८१३/ शाखाः प्रभादेवी	सीएचएस लि., मॉडेल स्कुल समोर, सुभाष रोड, कुंभारखानपाडा, डोंबिवली पश्चिम, शिवाजी नगर, महाराष्ट्र-४२१२०२.		सुभाष रोड, कुंभारखानपाडा, डॉबिवली पश्चिम, गाव शिवाजीनगर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे–४२१२०२ येथे स्थित जय लक्ष्मी पूजा को– ऑपरेटिव्ह हार्ऊसिंग सोसायटी लिमिटेड, वी विंग, तळ मजला वर, फ्लॅट क्र.२१ चे ते सर्व भाग आणि विभाग.	१७.०८.२४	रु. १९,४०,९३२.७७/ – (रुपये एकोणीस लाख चाळीस हजार नऊशे बत्तीस आणि सत्त्याहत्तर पैसे मात्र)



# इंडस्टीयल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९३३पीएलसी००१९९८ नोंद. कार्यालयः ऑफिस क्र. १०१ए, 'दी कॅपिटल', जी ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०,

वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१ दूर. क्र. ९१-२२- ४३२५०१००, ईमेल: iitl@iitlgroup.com वेबसाईट: http://www.iitlgroup.com ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींग,

बुक क्लोजर आणि रेकॉर्ड डेट वरील माहिती याद्वारे सूचना देण्यात येते की, इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेडच्या सभासदांची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत ९१ व्या एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे.

एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीच्या वार्षिक अहवालाच्य इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरी पाटिसिपंटस् कडे ज्यांचे ई-मेल आयडीज नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना ई-मेल द्वारा पाठवल्या आहेत. एजीएमच्या सूचनेसह वार्षिव अहवाल कंपनीची वेबसाईट https://www.iitlgroup.com वर देखील उपलब्ध आहे.

ज्या सभासदांचे डिमॅट अकाऊंट आहे आणि ज्यांनी अजुनपर्यंत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दस्तावेज प्रार करण्याकरिता त्यांचे ई-मेल आयडीज नोंटवलेले नाहीत त्यांनी कपया त्यांचे ई-मेल आयडीज त्यांच्य डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स असलेल्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडीज त्यांचा फोलिओ क्रमांक नमूद करून कंपनीच्या ई-मेल आयडी: iitl@iitlgroup.com वर किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजेंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या ईमेल आयडी ochan.chavan@linkintime.co.in वर नोंदवावेत. सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल आयडीज डिमॅट अकाऊंट मध्ये किंवा कंपनीकडे यापैकी जे असेल तेथे अद्ययावत करावेत.

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅटेरिअलाईज्र स्वरूपांत शेअर्स धारण करणारे सभासद सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) र गरवलेल्या रिमोट ई–व्होटींग सविधा मार्फत किंवा एजीएममध्ये इलेक्टॉनिक व्होटींग सविधे मार्फत एजीएमच्य -सचनेत मांडलेल्या सर्व कामकाजावर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांची मते देऊ शकतील

... कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सुधारित प्तेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत सर्व सभासदांना कळवण्यांत येते की,:

- कंपनी तिच्या सभासदांना ९१ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवत आहे.
- रिमोट ई-व्होटींगची सुरूवात रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) ला होईल
- रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल.
- रिमोट ई-व्होटींग ने किंवा ९१ व्या एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींग द्वारा मत देण्याकरिता पात्रत ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे- बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४
- कोणत्याही व्यक्तीने, शुक्रवार २३ऑगस्ट, २०२४ ह्या कट ऑफ डेट रोजीस वार्षिक अहवालास ९१ व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर परंतु बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ ह्या रिमोट ई-व्होटींग च्या कट-ऑफ डेट पूर्वी कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद बनली असेल ती helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींग साठी सीडीएसएल कडे आधीच नोंदणीकत असतील तर तो/ती मत देण्यासाठी त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात. जर तो/ती त्याचा/तिचा पासवर्ड विसरले तर तो/ती www.evotingindia.com वर उपलब्ध ''फरगॉट युजर डिटेर्ल्स/पासवर्ड'' पर्याय वापरून त्याचा/तिचा पासवर्ड रिसेट करू शकतात किंवा सीडीएसएल शी टोल फ्री क्र.: १८००–२१–०९९११ वर संपर्क साधू शकतात.
- रिमोट ई-व्होटींग प्रक्रिये संबंधात कोणत्याही तक्रारी, चौकशा किंवा समस्या असल्यास सभासद हेल सेक्शन खाली www.evotingindia.com वर उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स ("एफएक्यज") आणि रिमोट ई-व्होटींग मॅन्यअल पाह शकतात किंवा श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सव्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा एक ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर लि शकतात किंवा १८०० २१ ०९९११ वर कॉल करू शकतात.
- रिमोट ई-व्होटींग ला मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सं. ५.०० वा. भाप्रवे) नंतर अनुमती नसेल ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगच्या माध्यमातून त्यांची मते दिली नसतील त्यांना ९१ व्या एजीएम मध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदा-मविधेच्या माध्यमात्म ९१ व्या एजीएममध्ये त्यांचे अधिकार वापरणे शक्य होर्दल
- ज्या सभासदांनी रिमोर ई-व्होरींग दारा त्यांची मते दिली असतील ते सदा ९१ व्या एजीएममध्ये हज राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील. कट-ऑफ डेट रोजीस ज्यांचे नाव सभासदांची नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असेल ते सभासद रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास आणि एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान करण्यास हक्कदार असतील
- ०. रिमोट ई-व्होटींग प्रक्रिये आणि ९१ व्या एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटींगची पडताळ करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणून काम करण्याकरिता कंपनीने श्रीम. चंदनबाला ओ. मेहता व्यवसायीक कंपनी सेक्रेटरी (सभासदत्व क्र. एफ ६१२२) यांची नियुक्ती केली आहे.

याद्वारे सचना देण्यात येते की. अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतदी सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम आणि लिस्टींग रेग्युलेशन्स च्या रेग्युलेशन ४२ नुसार ९१ व्या एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून बुधवार २५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड सार्ठ सही /

ठिकाणः मुंबई दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२४

कुमी बॅनर्ज सीईओ (सेक्रेटेरियल, लिगल ॲण्ड ॲडमीन ॲण्ड कंपनी सेकेटर्र



### क्रिएटिव्ह आय लिमिटेड

(सीआयएनः एल९९९९एमएच१९८६पीएलसी१२५७२१) नोंदणीकृत कार्यालय : ''कैलाश प्लाझा'', प्लॉट क्र.१२-ए, लक्ष्मी इंडस्टीयल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मृंबई-४०० ०५३. फोन क्र. : २६७३ २६ १३ (७ लाईन्स), फॅक्स : २६७३ २२ ९६ वेबसाईट : www.creativeeye.com,

ई-मेल : contact@creativeeye.com

#### व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या ३८ व्या एजीएमची जाहीर सूचना

- सूचना याद्वारे देण्यात येते की, क्रिएटिव्ह आय लिमिटेडची ३८वी वार्षिव सर्वसाधारण सभा (एजीएम) ही सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी अधिनियम २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेर्ब लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युल दिनांक २८ डिसेंबर, २०२२, ५ मे, २०२२, १४ डिसेंबर, २०२१, १३ जानेवारी, २०२१, ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे २०२० जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ असे अलिकडचे सर्क्यूलर (''एमसीए सर्क्युलर्स'') सह सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सेबी सर्क्युलर दिनांक ५ जानेवारी २०२३, १३ मे, २०२२, १५ जानेवारी, २०२१ आणि १२ मे, २०२० ("सेबी सर्क्युलर्स") च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणा आहे. व्हीसी/ओएएम मार्फत एजीएममध्ये हजर राहणाऱ्या सभासदांन कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्तीसाठी मोजण्यात येईल.
- एमसीए आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि सन २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपर्न किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या कंपनीच्या सभासदांना ईमेल मार्फत पाठविण्यात येईल. वरील दस्तावेज कंपनीर्च वेबसाईट <u>www.creativeeye.com</u> आणि स्टॉक एक्स्चेजची वेबसाईट www.nseindia.com आणि www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. एमसीए सर्क्युंलर आणि सेबी सर्क्युंलरनुसार कोणाही भागधारकांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्या
- कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्य रेग्युलेशन ४२ आणि ४७ ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यांत येते की, एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, ३ सप्टेंबर, २०२४ पर्यत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहतील.

ई-मेल अँड्रेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दतः

- ए) प्रत्यक्ष धारणाच्या बाबतीतः जे सभासद प्रत्यक्ष स्वरुपात शेअर धारण करतात आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनीकडे नोंदवले नाहीत त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी कंपनीचे आरटीएस विहित प्रपत्र आयएसआर १ मध्ये नोंदणी करण्यासाठी विनंती आहे कंपनीने सेबी परिपत्रक दिनांकित १६ मार्च, २०२३ आणि ० नोव्हेंबर, २०२१ ला अनुसरून संबंधित तपशील पुरवण्यासाठी अश भागधारकांना पत्र पाठविले आहे. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासदांना एजीएम दस्तावेज ईलेक्ट्रोनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी वरील औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासदांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सव पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांचे शेअर्स डिमॅटेशियलाइज्ड करून घ्यावा आणि कायस्वरूपी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसीपंटस् सह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणी करावे.
- बी) **डिमॅट धारणाच्या बाबतीत**: डिमटेरिअलाईज्ड स्वरुपांत शेअस धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंट कडे अद्ययावत करावेत.

दरस्थ ई-मतदान किंवा एजीएम दरम्यान ई-मतदानामार्फत मतदान

करण्याची पद्धत भागधारकांना एनएसडीएल द्वारे पुरविलेली इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धत (दूरस्थ ई-मतदान) सुविधा वापरून एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्य सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविण्यत येईल इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत मतदानाची सुविधा एजीएमच्या वेळी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल आणि एजीएमला हजर असलेले भागधारव ज्यांनी दरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले नाही त्यांना एजीएमच्य वेळी त्यांचे मतदान करणे शक्य होईल. डिमॅट माध्यम/प्रत्यक्ष माध्यमा शेअर्स धारण केलेल्या भागधारकांद्वारे आणि ज्यांनी त्यांचे ई-मत्ते नोंदविलेले नाहीत त्या भागधारकांसाठी दूरस्थ ई-मतदान आणि एजीए दरम्यान ई-मतदानाची येथील वरील उल्लेखित परिपत्रकांच्य अनुपालनात पध्दत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल.

नदर कंपनीचे सभासदांचे माहिती आणि फायद्यासाठी जारी केलेला आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड करित

दिनांक : २ सप्टेंबर, २०२४

Place: Mumbai Date: 3rd September, 2024

कंपनी सचिव

यूनियन बैंक 🕠 Union Bank

क्षेत्रीय कार्यालयः १४११, सी., माया चेंबर्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर-४१६ ००२. फॅक्सः २६४१८८९ फोनः ०२३१–२६४१६२१, २६४१६२२, ई–मेलः rh.kolhapur@unionbankofindia.com

#### ताबा नोटीस

**ज्याअर्थी,** खाली सही करणार, **युनियन बँक ऑफ इंडिया** यांचे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ मधील कलम १३ (१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ मधील रुल ८ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसाः ३१.०५.२०२४ च्या डिमांड नोटीशीद्वारे कर्जदार / सहकर्जदार / जामिनदार श्री. सलीम अब्बास काझी (कर्जदार व तारणदार) रा. - गांव पोस्ट उक्शी, मुस्लीम मोहल्ला तालुका रत्नागिरी, महाराष्ट्र – ४९५६१२; **श्रीमती सुग्रा सलीम काझीँ (सहकर्जदार व तारणदार), रा. –** गाव पोस्ट उक्शी, मुस्लीम मोहल्ला, तालुका रत्नागिरी, महाराष्ट्र -४९५६१२, यांना सदर डिमांड नोंटीसीमध्ये नमूद केलेली थकबाकी रक्कम रु. २५,४९,८६२/– (रुपये पंचवीस लाख एकोणपन्नांस हजार आठशे बासष्ठ मात्र) सोबत त्यावरील करारात ठरलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज अशी एकत्रित रक्कम नोटीसीच्या तारखेपासन ६० दिवसात बँकेत भरण्याबाबत समज दिली होती.

सदर कर्जदार यानी थकबाकीची रक्कम परतफेड न केल्यामळे. सदर कर्जदार व तमाम जनतेस याद्वारे अशी सूचना देणेत येत आहे की, खाली सही करणाऱ्या अधिकृत अधिकाऱ्यानी त्याना सदर कायद्यातील कलम १३(४) व सदर ॲक्टमधील रुल ८ अन्वये गप्त झालेल्या अधिकारानुसार खाली वर्णन केलेल्या **मालमत्तेचा ताबा दि. ३१.०८.२०२४** रोजी घेतलेला आहे

सदर कर्जदार तसेच तमाम जनता यांना ह्या नोटीसीद्वारे असे कळविणेत येते की त्यांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेसंबधी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये जर केल्यास तो **युनियन बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी (मेन) शाखा** यांची येणे रक्कम रु. २५,४९,८६२ $ar{/}$  – (रुपये पंचवीस लाख एकोणपन्नास हजार आठशे बासष्ठ मात्र)  $\,$ सोबत त्यावरील करारात ठरलेल्या व्याजदराप्रमाणे व्याज व इतर कायदेशीर खर्च यास बंधनकारक राहील.

#### रथावर तारण मालमत्तेचे वर्णन

उपनिबंधक, जिल्हा रत्नागिरी, गांव मौजे – झडगांव, पालिका हद्दीच्या बाहेरील आणि ग्रामपंचायत शिरगावच्या हद्दीतील, ता. व जि. रत्नागिरी येथील एस. क्र. / एच.एन. २१५/१, २१५/२, २१८अ/५ब, २१९/४ या ओसवाल नगर येथील जमिनीवर बाधण्यात आलेल्या 'शाती हाईटस्' अपार्टमेंटच्या 'के' विगच्या दुसऱ्या मजल्यावरील ६३.२४ चौ.मी. चटई क्षेत्र + ४.४० चौ.मी. बाल्कनीसह असलेला रहिवासी फ्लॅट क्र. २०४ ही तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणासह असलेली मिळकत. जिच्या चतुःसिमाः पूर्वेस- प्लॅट क्र. के–२०३ ; **पश्चिमेस–** खुली जागा ; **दक्षिणेस–** जीना ; **उत्तरेस–** खुली जागा.

दिनाक : ०२ ०९ २०२४ ठिकाण : कोल्हापूर.

(शिक्का)

अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

( इग्रजी नोटीसीचे हे भाषातर असून अर्थबोध होण्यासाठी इग्रजी मसुदाच ग्राह्य धरण्यात येईल. )

KAMAT HOTELS (INDIA) LIMITED CIN: L55101MH1986PLC039307 Regd. Office: 70-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (East), Mumbai - 400 099.

Tel. No. 022-26164000, Website: www.khil.com, Email: cs@khil.com

# NOTICE OF THIRTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, 27th September, 2024 at 11,30 am IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the ordinary and special businesses as set out in the Notice of AGM. According to Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 20/2020 dated May 05, 2020, 10/2022 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated September 25, 2023 (hereinafter collectively referred to as "Circulars"), allowed Companies to hold AGM through VC/OAVM, Hence, in compliance with these Circulars, the AGM of the Company will be conducted through VC/OAVM, without the physical presence of the members.

The procedure to join the meeting through VC/OAVM is provided in the Notice of AGM. Also, in terms of the aforesaid circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, the Annual Report and Notice are being sent only in electronic form to those shareholders whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants. The dispatch of Notice of AGM and Annual Report 2023-24 through emails has been completed on 02<sup>nd</sup> September, 2024. These documents are also available on the website of the Company at www.khil.com and websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024 to Friday, 27th September, 2024 (both days inclusive) for the purpose of 37th AGM. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of Listing Regulations, the Company is pleased to provide its members facility to cast their votes electronically on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronics voting system of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in.

Remote E-Voting Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut-off date i.e Thursday, 19th September, 2024, may cast their vote through electronically voting system from place other than the venue of AGM ("remote evoting") by using the electronic voting system of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in. The members are further informed that:

- (a) The ordinary and special businesses as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means.
- The remote e-voting begins at 9.30 am (IST) on Tuesday, 24th September 2024 and ends on Thursday, 26th September, 2024 at 5.00 pm (IST).
- (c) The Cut-off Date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, 19th September, 2024.
- (d) Any person who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of the Annual Report and Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e 19th September, 2024, may obtain login ID and password by sending a request at instameet@linkintime.co.in However, if a person is already registered with Link Intime India Private Limited for remote e-voting, then the existing user ID and password may be used for casting the vote.
- (e) The members may note that (i) the remote e-voting module shall be disabled for voting after the date and time mentioned under point 'b' above (ii) once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently; (iii) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the meeting; and (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the
- The manner of remote e-voting at the AGM for members holding shares in physical mode or dematerialised mode or who have not registered their email addresses with the Company / Depository Participant, is provided in the notice of AGM and available on the Company's website at www.khil.com
- (g) Members holding shares in physical mode, are requested to get their email ids registered by writing to the Company at cs@khil.com and / or to Company's RTA at kyc@linkintime.co.in\_by providing Form ISR -1 quoting Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN and AADHAR (self-attested scanned copy of both PAN card and Aadhar card). Members holding shares in dematerialized mode are requested to register /update their KYC, e-mail address / bank account details with their respective Depository Participants.
- Manner of casting vote through e-voting: (a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-
- The manner of voting remotely ("remote e-voting") by members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.khil.com and on the website of RTA at https://instavote.linkintime.co.in.
- The facility for voting through electronic voting systems will also be made available at the AGM ("Insta MEET") and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through Insta MEET.
- The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company RTA, please refer to instructions given in the Notes to Notice of AGM. Joining the AGM through VC / OAVM:

ers will be able to attend the AGM through VC / OAVM, through InstaMEET at https://instameet.linkintime.co.in\_Members are requested to carefully read Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or voting at

For any grievance regarding e-voting, the members may write to rnt.helpdesk@linkintime.co.in, Link Intime India Pvt. Ltd. C101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083 or contact at Tel: 022 49186000. By Order of the Board of Directors

Nikhil Singh Company Secretary & Compliance Officer

For Kamat Hotels (India) Limited